

Mesco Pharmaceuticals Limited

CIN: L24111UR1986PLC015895

Registered Office: Upper Kesalton, Tallital, Nainital-263 001, Uttarakhand

Ph. No: +91-9871862796, Website: www.mescopharma.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the members of the Company scheduled to be held on **Tuesday, 29th September, 2020 at 09:00 A.M. at Upper Kesalton, Tallital, Nainital-263 001, Uttarakhand**, to transact the Business as set out in the notice of the 34th AGM.

In terms of MCA Circular and SEBI Circular, the Notice alongwith the Annual Report for the year ended 31.03.2020 has been sent by Email to those members whose email id are registered with the Company/ Depository Participants. It is further requested to the all the shareholders who have not registered their email Id, kindly register the same by requesting at info@skylinerta.com or admin@skylinerta.com. The requirement of sending Physical copy Notice and Annual Report to the members have been dispensed with pursuant to MCA Circular 20/2020 dated 05.05.2020.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (Act) read with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, the Register of Members and the share transfer books of the Company will remain closed from 23rd September, 2020 to 27th September, 2020 (both days inclusive) for the purpose of 34th AGM.

A facility for voting by polling paper shall be made available at the venue of the 34th AGM, to members to exercise their right to vote at the meeting.

**By order of the Board of Directors
For Mesco Pharmaceuticals Limited**

Sd/-

Dhruv Singh

Director & CEO

DIN: 02983286

Place: New Delhi

Date: 09.09.2020

**Imagicaaworld Entertainment Limited**

(formerly Adlabs Entertainment Limited)

Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad - 410 203, Maharashtra, India

Corporate Office: 9th Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra, India

CIN: L92490MH2010PLC199925, Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088

Email: compliance@imagicaaworld.com Website: www.imagicaaworld.com**NOTICE**

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that **28th meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, September 14, 2020, *inter alia*, to consider and approve the Un-audited standalone and consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.**

The said notice is also available on the Company's website at www.imagicaaworld.com and may also be accessed on websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For Imagicaaworld Entertainment Limited

(formerly Adlabs Entertainment Limited)

Sd/-

Divyata Raval

Company Secretary

Place : Mumbai

Dated : September 08, 2020

XTGLOBAL INFOTECH LIMITED

(Formerly Frontier Informatics Limited)

CIN L72200TG1986PLC006644

Regd. Office : Plot No.31P & 32, 3rd Floor, Tower A, Ramky Selenium, Financial District, Nanakramguda Hyderabad – 500032, TGWebsite: www.fitindia.com ; Email ID: company.secretary@xtglobal.com;**NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 32nd ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Members of XTGlobal Infotech Limited (Formerly known as Frontier Informatics Limited))("the Company") will be held **on Wednesday, 30th September, 2020 at 10:00 AM IST ("AGM") through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM")** to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM, without the physical presence of the members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5,2020 and other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "relevant circulars"), In compliance with these circulars and the relevant provisions of Companies Act, 2013 the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/RTA, in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 will also be made available on the Company website <https://www.fitindia.com> and on the website of BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in Notice of the AGM. Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the meeting.

The Company is pleased to provide facility to its members, to cast their vote electronically ("remote e-voting") on the businesses as set forth in the Notice of the AGM. The remote e-voting period shall commence on **September 26, 2020 (9:00 A.M. IST) and shall end on September 29, 2020 (5:00 P.M. IST)** During this period, shareholders of the Company may cast their e-vote remotely by logging on the website at <https://evoting.karvy.com>. The remote e-voting module shall be disabled by Kfintech for voting thereafter. The members who could not cast their vote by remote e-voting may also be able to cast their votes using an electronic voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM has been provided in the Notice of the AGM.

The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email whose email IDs are registered with RTA/Depositories. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company's RTA/Depositories, may generate login credentials by following instructions given in the Notes section to Notice of the AGM. The same login credentials may also be used by the members for attending the AGM through VC/ OAVM.

लोकसत्ता वि वि धा

रुग्णावाढ पुन्हा ९० हजारांनजिक

लोकसत्ता प्रतिनिधी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढ पुन्हा ९० हजारांच्या नजिक झाली असून देशभरातील एकूण रुग्णसंख्या ४३ लाख ७० हजार १२८ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ८९ हजार ७०६ रुग्णांची भर पडली आहे.

जगभरात कोरोना रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात मृत्यूचा आकडाही ७३ हजार ८९० वर गेला असून मंगळवारी दिवसभरात १,११५ मृत्यूंची नोंद झाली.

गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये मिळून सर्वाधिक ४९ टक्के रुग्णावाढ आणि ५२ टक्के मृत्यू झाले. देशभरातील मृत्यूचा दर १.६९ टक्के असून जागतिक मृत्यूदर ३.२८ टक्के आहे.

दैनंदिन कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या रुग्णावाढीच्या तुलनेत कमी असून गेल्या चोवीस तासांमध्ये ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची

राज्यात दिवसभरात २३ हजार जणांना कोरोना संसर्ग

● राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८९६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून गेल्या २४ तासांत ३२५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

● राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (९९.८९ टक्के) जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

● राज्यात ९६ लाख ९९ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थान्मक विलगीकरणाला आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६९ कोरोनाबाधित पुणे जिल्ह्यात आहेत.

संख्या आता ३३ लाख ९८ हजार ८४४ झाली असून उपचाराधीन रुग्ण ८ लाख ९७ हजार ३९४ आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७.३२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

आतापर्यंत ५ कोटींहून अधिक नमुना चाचण्या झाल्या असून गेल्या चोवीस तासांमध्ये ११.५४ लाख चाचण्या केल्या गेल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या शेतघराची टेहळणी

रिपब्लिक वाहिनीच्या प्रतिनिधीसह तिघांना अटक

लोकसत्ता, खास प्रतिनिधी

'माध्यमांच्या अधिकारावर गदा'

माध्यमांना बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर गदा आणून रिपब्लिक वाहिनीच्या प्रतिनिधींवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने कारवाई करण्यात आली. रिपब्लिक नेटवर्क आमच्या प्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून न्यायासाठी लढणार देणार आहेत असे दवीट वाहिनीच्या वतीने करण्यात आले.

५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कार्दगेडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

दरम्यान तिघांनाही सकाळी सव्वा आठ वाजता अटक करून खालापूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेथेच तेथेच न्यायालयाने तिघे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) यांचे कार्यालय
इलेक्ट्रिकल मेटेनस डिझिजन, पवई, मुंबई-४०००७६.

निविदा सूचना

खालील कार्यासाठी, स्वारस्य असलेल्या संस्थांकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत. निविदांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे :- (१) **कामाचे नाव :** आयआयटी मुंबई येथील वसतिगृह क्र. १७ येथे विजेच्या पुरवठ्याची तरतूद करणे. (संदर्भ :- आरएफएमस नं. ६१००००४३४). **अंदाजे खर्च :** रु.५७,१४,७५०/- **इसारा रक्कम ठेव :** रु.१,१८,०००/- **निविदा कागदपत्रांची किंमत :** निरंक (निविदा कागदपत्रे दि. १०.०९.२०२० ते ०७.१०.२०२० या मुदतीत ऑनलाइन पोर्टल- 'https://ep.iitb.ac.in/tij/portal' वर ऑपन टेंडर - नोटस अँड अर्टवमेंट्स' येथून डाऊनलोड करता येतील. **देण्याची तारीख आणि वेळ :** ०७.१०.२०२० रोजी १५.३० वाजता. (२) **कामाचे नाव :** विविध रूम एअरकंडिशनर्सच्या संपूर्ण वार्षिक देखभालीचे कंत्राट देण्यासाठी पूर्वपारतेची निविदा (ईओआय) **इसारा रक्कम ठेव :** रु.१,१८,०००/- (३) **कामाचे नाव :** विविध डिपार्टमेंट्समध्ये रूम एअरकंडिशनर्स यांचा पुरवठा व स्थापना करणे, त्यांचे परीक्षण व कार्यान्वयन करणे याचा रेट कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पूर्वपारतेची निविदा (ईओआय) **इसारा रक्कम ठेव :** रु.५०,०००/- **अनुक्रमांक २ आणि ३ साठी** निविदा कागदपत्रांची किंमत रु. निरंक (निविदा कागदपत्रे दि. १०.०९.२०२० ते दि. ०७.१०.२०२० या मुदतीत एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (इलेक्ट.) यांचे कार्यालय, इलेक्ट्रिकल मेटेनस डिझिजन आयआयटी, पवई, मुंबई-४०००७६ येथून मिळविता येतील. **देण्याची तारीख आणि वेळ :** ०७.१०.२०२० रोजी १५.३० वाजता. **अन्य कोणत्याही चौकशीसाठी** ०२२-२५६२०७७/७९७९ येथे संपर्क करावा. ईमेल आयडी : exengr.elect@iitb.ac.in, office.emd@iitb.ac.in
दिनांक : ०९.०९.२०२०

एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (इलेक्ट्रिकल)

यूनियन बँक
Union Bank of India

प्रादेशिक कार्यालय, मुंबई-वाशी : उत्तर: कोरल स्कवेअर, घोडबंदर रोड
ठाणे - 400615, महाराष्ट्र

भाडेतेत्वावर जागेची आवश्यकता

बँकेला वाशी (नवी मुंबई) येथे पर्याप्त पार्किंग सुविधेसह तयार 4000-5500 स्क्वेअर फिट वाणिज्यिक जागेची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी कृपया बँकेच्या वेबसाइट www.unionbankofindia.com & <https://tenders.gov.in> वर संपर्क करावा. निर्धारित नमुन्यात बोली जमा करण्याची शेवटची तारीख दि. 30.09.2020 रोजी दुपारी 17.00 वाजे पर्यंत आहे.

कोणतेही कारण न देता प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार बँकेकडे सुरक्षित आहे.

उप प्रादेशिक प्रमुख, प्रादेशिक कार्यालय, मुंबई - वाशी

एम डी पी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपर्स लिमिटेड

कॉर्पोरेट आवडेंटीफीकेशन नंबर (सीआयएन): L45200MH2002PLC136779
रजिस्टर्ड ऑफिस: ए. ४९२, झुल्ला, वाडिवली फार्म रोड, वाडिवली स्टुडिओ जळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०४२
ई. मेल: investorrelations@mepinfra.com वेबसाइट: www.mepinfra.com
टेलिफोन: ९९ २२ ६९२०४८०० फॅक्स: ९९ २२ ६९२०४८०४

याद्वारे नोटीस दिली जाते की सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिव्हायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ (१) नुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, सप्टेंबर १५, २०२० रोजी आयोजित करण्यात आली असून त्यात कंपनीच्या जून ३०, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या त्रैमासिकाकरीता फल आणि एकत्रित अशा दोन्ही प्रकारच्या अलेखापरिक्षित वित्तीय अहवालाचा विचार करून, मान्यता देऊन नोंदवण्यात येणार आहे.

सदर नोटीस कंपनीच्या www.mepinfra.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com वरही उपलब्ध असेल.

संचालकमंडळ करिता
एम डी पी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपर्स लिमिटेड

एम डी पी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपर्स लिमिटेड

कॉर्पोरेट आवडेंटीफीकेशन नंबर (सीआयएन): L45200MH2002PLC136779
रजिस्टर्ड ऑफिस: ए. ४९२, झुल्ला, वाडिवली फार्म रोड, वाडिवली स्टुडिओ जळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०४२
ई. मेल: investorrelations@mepinfra.com वेबसाइट: www.mepinfra.com
टेलिफोन: ९९ २२ ६९२०४८०० फॅक्स: ९९ २२ ६९२०४८०४

याद्वारे नोटीस दिली जाते की सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिव्हायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ (१) नुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, सप्टेंबर १५, २०२० रोजी आयोजित करण्यात आली असून त्यात कंपनीच्या जून ३०, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या त्रैमासिकाकरीता फल आणि एकत्रित अशा दोन्ही प्रकारच्या अलेखापरिक्षित वित्तीय अहवालाचा विचार करून, मान्यता देऊन नोंदवण्यात येणार आहे.

सदर नोटीस कंपनीच्या www.mepinfra.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com वरही उपलब्ध असेल.

संचालकमंडळ करिता
एम डी पी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपर्स लिमिटेड

मुंबईत २,२२७ नवे रुग्ण; ४३ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १,९६४ बाधित : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढले असून, बुधवारी १ हजार ९६४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ३८ हजार ३९३ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत दोनशेहून कमी रुग्ण आढळून येणाऱ्या ठाणे शहरात बुधवारी तब्बल ४५५ नवे रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ३ हजार ८११ वर पोहोचली आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील सर्वाधिक ५३६, ठाणे शहरात ४५५, नवी मुंबईतील ३५५, मीरा-भाईंदरमधील २२३, ठाणे ग्रामीणमधील २०६, अंबरनाथ शहरातील ७४, बदलापुरातील ५७, उल्हासनगर शहरातील ३२ आणि भिवंडी शहरातील २६ रुग्णांचा समावेश आहे, तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, मीरा-भाईंदरमधील ८, ठाणे शहरातील ६, नवी मुंबईतील ५, ठाणे ग्रामीणमधील ४, अंबरनाथमधील ३ आणि उल्हासनगरमधील २ रुग्णांचा समावेश आहे.



रुग्णांच्या नावाची दुहेरी नोंद व मुंबईबाहेरील रुग्णांची संख्या असल्यामुळे ही संख्या नंतर कमी होऊ शकते, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. बुधवारी ४३ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची

संख्या ७९८५ वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णावाढीचा दर एक टक्क्याच्यापुढे गेला आहे. मुंबईतील २४ पैकी १३ विभागांतील रुग्णावाढीचा दर एक टक्क्याहून अधिक आहे. तर बोरिवलीत हाच दर

दीड टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारीही घसरली आहे. गेल्या तीन आठवड्यांत पहिल्यांदाच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८० टक्क्यांपेक्षाही

खाली आली आहे. बुधवारी मुंबईत ८३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ लाख २६ हजार ७४५ म्हणजेच ७९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या २५,६५९ वर पोहोचली आहे.

पश्चिम रेल्वे

मुंबई उपनगर क्षेत्रात पार्सल्स वाहतुकीकरिता इंटिग्रेटेड लॉजिस्टिक सोल्यूशन पुरविण्यासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्याची सूचना

डिक्विजनल रेल्वे मॅनेजर, मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे हे उपनगरी क्षेत्रात 'पार्सल्स उचलणे आणि ती पोहोचविणे' यासाठी **उपनगरील एकत्रित वाहतूक उपायांची** सोय उपलब्ध करून देण्याच्या कामामध्ये स्वारस्य असणाऱ्या संस्थांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती मागवीत आहेत. पश्चिम रेल्वेच्या, मुंबई सेंट्रल डिक्विजनकडून सुरुवातीला मुंबई उपनगराच्या रेल्वे जाळ्यात (नेटवर्कमध्ये) पार्सल्सची साठवण करणे, त्यांची वाहतूक आणि वितरण करणे यासाठी, **विरार कारशेड** येथे साठवणासाठी अद्ययावत पद्धतीने तयार केलेली आणि आच्छादन असलेली **६०००** चौरस मीटरची जागा (फ्लोअर) रेल्वे साईडनजीक उपलब्ध करून दिली जाईल. या गोंदामाच्या जागेपासून आणि तेथपर्यंत पार्सल्सची, उरवलेल्या वेळापत्रकानुसार वारंवार (फ्रिक्वेन्सीने) वाहतूक करण्यासाठी **प्रत्येकी सहा (०६) कोचेसचे ईएमयू रेक्स** पुरविण्यात येतील. पार्सलांच्या वाहतुकीसाठी उभय पक्षांच्या संमतीने अटी आणि शर्ती निश्चित केल्या जातील आणि त्यानुसार पार्सलकरिता फास्ट आणि स्लो अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांची सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर अंतिम स्तरावरील ग्राहकांना त्यांची पार्सल्स/पॅकेजेस देणे आणि त्यांची पार्सले स्वीकारणे याकरिता योग्य ठिकाणी जागा उपलब्ध केली जाईल. यामुळे अंतिम स्तराच्या ग्राहकांना अति तणावाच्या शहरी वाहतुकीचा त्रास न होता त्यांची पॅकेजेस/पार्सले जलदगतीने आणि सहजपणे देता येतील. यामध्ये स्वारस्य असणाऱ्या संस्था व व्यक्ती यांनी याबाबतच्या उत्पनासंबंधीची रूपरेषा (रेव्ह्यू मॉडेल) आणि इतर संबंधित विषयांवर त्यांची मते ईमेल पता: btsrddcm@gmail.com येथे कळवावी आणि **१००४४९९१५०** आणि **१००४४९९०००** येथे संपर्क करावा. या विषयावर एक सभा दि. २१.०९.२०२० रोजी १५.०० वाजता व्हीसी माध्यमातून आयोजित केली आहे. मिळालेल्या ईमेलला प्रतिसाद म्हणून या सभेची व्हीसी लिंक पाठविण्यात येईल.

आपला गूगल का. [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly) [twitter.com/WesternRly](https://www.twitter.com/WesternRly)

निविदा मागविणारी सूचना

जोडण्यात आलेल्या अटी आणि शर्तीच्या अनुसार नामांकित कार रेंटल एजन्सीज/संस्था यांच्याकडून मासिक तत्त्वावर दोन चांगल्या स्थितीमधील कार्स (डिझेल/पेट्रोल/सीएनजी प्रकार)च्या गाड्या भाड्याने घेण्यासाठी मोहोरबंद निविदा मागवीत आहेत. दर सर्व समाविष्ट (म्हणजेच इंधन, देखभाल, चालकाचा पगार इ.) असावेत. रु.१५०००/- चे इसारा रक्कम ठेव डीडी/एफडीआरच्या स्वरूपात निविदा अर्जासोबत सादर करावेत. निविदा अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिनांक ३०.०९.२०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत आहे. निविदा सीईओ, सीबीएफसी सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, ९ वा मजला, १ फेज बिल्डिंग फिल्मस डिक्विजन कॉम्प्लेक्स, २४- डॉ. देशमुख मार्ग, मुंबई-४०००२६ यांच्या कार्यालयामध्ये निविदा पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी कृपया www.cbfcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

सही/-
(संजय जयस्वाल)
वरि. प्रशासकीय अधिकारी
सीबीएफसी, मुंबई

डीएन्हीपी २२२०८/११/०००२/२०२१

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission
मुख्य कार्यालय: ५^थ, ७ वा मजला, कुर्पेज टेलिफोन निगम इमारत, मधर्मी कर्वे मार्ग, कुर्पेज, मुंबई ४०००२१ दूरध्वनी-२२७९५९०० फॅक्स : २२८८०५२४
फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३ रा माळा, फोर्ट, मुंबई ४००००१
दूरध्वनी : २२६७०२१०/१४८/२४८, २२१०२२२२. फॅक्स : २२६७३९९५

ई-मेल - sec.mpsc@maharashtra.gov.in वेबसाइट - www.mpsc.gov.in, <https://mahampsc.mahaonline.gov.in>

क्रमांक : सीबीटी-१३२०/सी.आर.०५/२०२०/तेवीस दिनांक : ९ सप्टेंबर, २०२०

निविदा सूचना क्रमांक : ०६/२०२० (द्वितीय मुदतवाढ)
विषय - संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाइन परीक्षांकरिता सेवा पुरवठादार संस्थेची नियुक्ती

उपरोक्त निविदा सूचनेस पुरेसा प्रतिसाद प्राप्त न झाल्यामुळे निविदा सादर करण्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर, २०२० रोजी १५.०० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा सूचनेतील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. सादर निविदा सूचनेसंदर्भातील माहिती, अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती <https://mahatenders.gov.in> तसेच आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरील निविदा सदरामध्ये उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Imagicaa

इमॅजिका वर्ल्ड एण्टरटेनमेंट लिमिटेड
(पूर्वीची अॅडलॅम्स एण्टरटेनमेंट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय : ३०/३१, सांगडेवाडी, खोपोली-पाली रोड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड-४१००२३, महाराष्ट्र भारत. कॉर्पोरेट कार्यालय : ९ वा मजला, लोटस बिल्डिंग्स पार्क, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत.
सीआयएन : एल९२४९०एमएच२०१०पीएलसी१९९१२५
टेलि. : +९१२२४०६८०००० फॅक्स +९१२२४०६८००८८,
ई-मेल : compliance@imagicaaworld.com, वेबसाइट : www.imagicaaworld.com

सूचना

सेबी (सूचिबद्ध करण्याची बंधने आणि प्रकटनांच्या आवश्यकता) नियामके २०१५ यातील नियामक क्र. २९ आणि ४७ यानुसार, याद्वारे सूचना देण्यात येते की, इमॅजिका वर्ल्ड एण्टरटेनमेंट लि. या कंपनीच्या संचालक मंडळाची २८ वी सभा सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नेहमीच्या कामकाजासोबत दि. ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे कंपनीचे अलेखापरिक्षित एकल (स्टॅण्ड अलोन) आणि एकत्रित (कन्सॉलिडेट) वित्तीय निष्कर्षांवर विचार करणे आणि त्यांना मंजुरी देणे हे कामकाजही करण्यात येईल. ही सूचना कंपनीची वेबसाइट www.imagicaaworld.com येथेसुद्धा उपलब्ध आहे, तसेच ही सूचना स्टॉक एक्सचेंजेस यांच्या वेबसाइटला www.bseindia.com आणि www.nseindia.com येथूनसुद्धा मिळविता येतील.

स्थळ : मुंबई
दिनांक : ८ सप्टेंबर २०२०

सही/-
दिव्यता रावळ
कंपनी सेक्रेटरी